SCANDENT IMAGING LIMITED

CIN: L93000MH1994PLC080842

Regd. Address: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra – 400604. Tel No.022 25825205; Email: csscandent@gmail.com; Web: www.scandent.in

September 14, 2021

To,
BSE Limited
Department of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Scrip Code: 516110

ISIN: INE146N01016

Sub: Newspaper Advertisement of 27th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

This is to inform you that the 27th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 30, 2021 at 3.00 P.M., through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisement, published in "Business Standard' and "Mumbai Lakshadeep" newspapers on September 7, 2021, in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No.20/2020 dated 5" May 2020.

You are requested to kindly take note of the same.

Thanking You,

For Scandent Imaging Limited

Sd/-Sheetal Musale Company Secretary & Compliance Officer Enclosure: a/a

नागपुरात मेडिकल कॉलेजमध्ये कोरोता कोकावला, १० विद्यार्थींना लागण, हॉस्टेलमधील सर्वाची

चाचणी होणार नागपूर, दि. ८, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्य समोर आलंय कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थी आहे. हे सर्व एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असून कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्येच राहात होते. नागपूर जिल्ह्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. लागण

झालेल्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थी आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. हे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजला संलब्ज असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सध्या सामान्य असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना **विलगीकरणा**त ठेवण्यात आले आहे. तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कालच (६ सप्टेंबर) पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेच्या पदर्पणाचे सूतोवाच केले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल दहा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नागपुरात कारांनाचा धाका आणखा वाढला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान नागपुरात आज १८ नवीन कोरोना राग्णांची नोंद करण्यात आली. तर आज एकाचाही मृत्यू झाला नाही. दिसभरात नऊ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे नागपुरातील रञ्गसंख्या ४ लाख ८२



हजार ९०६ वर पहोचली

आहे. तर आतापर्यत

एकूण १० हजार ११९

PUBLIC NOTICE

Bhanushali a member of the Neelkanth Co.op Housing Society Ltd., Plot No. 09, Sector 03 Shansoli, Navi Mumbai - 400701 and holding Shop No. 07 in the building of the Society, has eported to the Society that the Original Share Certificate bearing No.68 for 5 (Five) Shares earing Nos. From 336 to 340 has been lost nisplaced and application has been made for luplicate Share Certificate.

The Society hereby invites claims and objection rom claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims bjections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Neelkanth Co.op Housing Society Ltd., Plot No.09, Sector 03 Ghansoli, Navi Mumbai-400701 if no claims objections are received within the period rescribed above, the Society shall be free to ssue duplicate Share Certificate in such manne as is provided under the bye-laws of the Society The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manne rovided under the bye-laws of the Society. opy of the registered bye-laws of the Society is vailable for inspection by the claimants objectors, with the Secretary of the Society etween 10.00 AM to 4.00 PM on working days om the date of the publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf of Neelkanth Co.op Housing Society Ltd Place: Mumbai (Hon. Secretary Date: 09-09-2021

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकत कार्यालय एका राज्यातन दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्यांकरिता वृत्तपत्रात

प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

सीएमएस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन:यु७२९००एमएच२०१४पीटीसी२५८१८९ यांचे नोंदणीकृत कार्यालय: ९०१-९०२ व ९०८, ९व मजला, केपी ऑरम, मरोळ-मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र, भारत. ... अर्जदार कंपनी/याचिकाकत

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २८ फेब्रुवारी. २०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधार . प्रभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृ कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनच बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्ग अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, सहका मंत्रालय, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला खाली नमुद नोंदणीकु कार्यालयात पाठवावे.

९०१-९०२ व ९०८, ९वा मजला, केपी ऑरम मरोळ-मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९, महाराष्ट्रं, भारत.

याचिकाकर्त्यांच्या वतीने व करित सीएमएस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड सही/-अनुराग मेहरोत्र **संचा**लव

दिनांक: ०९.०९.२०२१ डीआयएन:०२९३५४०१

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की श्री किशोर ऊर्फ किशोरभाई वशारामभाई सितपारा औद्योगिक युनिट क्र.१२, १ला मजला, क्षेत्रफळ २८८ चौ.फु. तत्सम २६.७६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, देव-आशिष इंडस्ट्रीयल इस्टेट, देव-आशिष प्रिमायसेस को–ऑप.सो.लि., भरूचा रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८ (यापुढे सदर औद्योगिक युनिट म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत आणि देव–आशिष प्रिमायसेस को–ऑप. सो.लि. (सोसायटी) द्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.यू-१२ नुसार अनुक्रमांक १५६ ते १६० धारव रु.२५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ शेअर्सचे (सदर शेअर्स) आणि सदर औद्योगिक युनिटबाबत सर्व अधिकार, हक्क व हितधारक आहेत.

१) मे. बोन्नी एन्टरप्रायझेस (बिल्डर) आणि श्रीमती मिनाक्षी समलदास पटेल (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३ ऑगस्ट, १९७८ रोजीचा मुळ बिल्डर करारनामा, २) श्रीमती मिनाक्षी समलदास पटेल (विक्रेता) आणि श्रीमती परसराम एस. ककरेजा (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ५ ऑगस्ट, १९८० रोजीचा मुळ करारनामा झालेला होता.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट जागा किंवा भागाव विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, कायदेशीर हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा बोजा किंवा अन्य जप्ती स्वरुपात कोणताही दावा. आक्षेप. अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात माझ्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या सदर मालमत्तेचे अधिकारबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाबत आक्षेप/दाव्याचे पुष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्ता अशा दाव्यांच्य संदर्भाशिवाय सर्व अधिभारापासून मुक्त असल्याचे घोषित केले जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ०९ सप्टेंबर, २०२१ श्री. प्रशांत ए. राणे वकील, उच्च न्यायालय चेंबर: कार्यालय क्र.०२, १ला मजला, गिरनार

टॉवर, दहिसर पोलिस ठाणेसमोर, कावेरी गोल्डच्या वर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. ठिकाण : मुंबई

झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

सीआयएनः एल २९२२०एमएच १९६० पीएलसी० ११७७३ **नोंदणीकृत कार्यालय:** ५ वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई -४०० ०२० ईमेल:zenith@zenithsteelpipes.com; वेबसाइट:www.zenithsteelpipes.com; दूरध्वनी क्र.:0२२-६६६१६८४००

-१९व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), पुस्तक बं<mark>द करणे व ई-वोटिंगची माहिती</mark> ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की, **झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड** (पूर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड) च्या सदस्यांची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी . द.३.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) सामायिक ठिकाणी . पदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय सहकार मंत्रालयादारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक सर्वसाधार परिपत्रक क्र.१४/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० नुसार होणार आहे. कंपनीने वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालासह ५९व्या एजीएमची सूचना विद्युत स्वरुपात पाठविली आहे. सदस्यांना वार्षिक अहवालाचे वितरण ७ सप्टेंबर, २०२१ रोजी पुर्ण करण्यात आले आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, ५९व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.zenithsteelpips.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या vww.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

पुस्तक बंद करणे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

ई-वोटिंग सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यांसाठी भागधारकांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ्र एनएसडीएल) द्वारे ई-वोटिंग सेवेमार्फत (एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन) विमर्श करण्यासाठी वेद्युत मतदानाची सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार तपशील खालीलप्रमाणे:

-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ: मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे विद्युत मतदानाबाबत कंपनीच्या भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनी सचिवाकडे share@zenithsteelpipes.com वर ई-मेल करावा किंवा मोबा.:८२९१५८९०२१ वर संपर्क

> मंडळाच्या आदेशान्वये झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता (पूर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

> > सही/-

सुनिल सुल्लेरे

कंपनी सचिव

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२ नोंदणीकृत कार्यालयः ई-५०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेलः banasfin@gmail.com, वेबसाईटः https://banasfinance.wordpress.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की**, बनास फायनान्स लिमिटेड** (कंपनी) ची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) नुचनेमध्ये नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१२.००वा. भाप्रवे रोजी सहका ालय, भारत सरकारद्वारे (एमसीए) वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२० आणि सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२० सहवाचित सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांकित मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्धारे वितरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२० च्या लागु तरतुरीनुसार व्हीडीओ कॉन्फरर्सींग (व्हीसी)/ अन्य ऑडीयो व्हिज्युअल साधनाद्वारे (ओएव्हीएम) दिनांक ३ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता संपन्न होईल

परोक्त नमूद तरतूदींच्या अनुपालनामध्ये, ज्या सदस्यांची नावे गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी ठेवीदाराद्वारे तय केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना एजीएमची आमंत्रण सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ चा वित्तीय अहवाल ईमेल करण्यात आला आहे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी किंव नेबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहे. सदस्यांना एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची किंवा रजीएम दरम्यान ई-बोटिंगने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कायद्याच्य . जलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल . जपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि भागहस्तांतर पुस्तक एजीएमच्या निमित्ताने २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील

३८व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्या संकेतस्थळ <u>https://</u> banasfinance.wordpress.com वर, बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळ www.bseindia.com वर आणि नएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

रिमोट ई–व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई–व्होटींगसाठी सभासदाना निदेशन कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा अधिनियम, २०१५ द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन १०८ आणि सेबी सुचिबध्दत विनियमच्या विनियम ४४ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४३ दि.९ डिसेंबर, २०२० जे सुचिबद्ध संस्थेद्वारा ई-वोटिंग सुविधेबाबत आहे त्या अनुसार एजीएम कंपनी आपल्य प्तभासदाना रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटींगची सुविधा पुरवित आहे. सेबी परिपत्रक क्र.सेबी एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० नुसार डिमॅट खातेमार्फत/ठेवीदा गगीदार वेबसाईटमार्फत एकेरी लॉगइन परिचयपत्रे देऊन वैयक्तिक डिमॅट खातेधार^{कां}ना ई-वोटिंग प्रक्रिया मिळेल कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरविध्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्ती केली आहे. सभासदाना बाह्नारे कळविण्यात येते की, ३८ट्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद सामान्य आणि विशेष कामकाज केवळ ईलेक्ट्रॉनिम साधनांद्वारे करण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता प्रक्रिया ३८व्या एजीएम

मोट ई-व्होटींग सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९:०० वा. सुरू होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५:००वा. समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल सभासदाने एकदा मतदान केल्यावर, त्याला/तीला त्यानंतर ते बदलता येणार नाही.

सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्धारे एजीएमला उपस्थित राहात असतील आणि त्यानी सूचनेचा भाग असलेल्या ठरावांक त्यांचे मतदान केले नसेल आणि तसे करण्यास अवरोधीत नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटींग प्रणालीद्वारे मतदान मारी पात अमतील ज्या मधामरानी एजीएमच्या अगोटर रिमोर ई-व्होरीगर रे मतरान केले अमेल एजीएममध्ये उपस्थित राह शकेल. तथापी, ते एजीएममध्ये पन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील

रिमोट ई-वोटिंगने आणि एजीएममध्ये मत देण्यासाठी सदस्यांच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ आहे.

कोणतीही व्यक्ती, ज्यांनी भाग संपादित केले आहेत आणि सभेच्या सूचनेच्या पाठवणीनंतर कंपनीचे सभासद झाले आहेत आणि कट-ऑफ दिनांक अर्थात गरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धारणा करत असतील evoting@nsdl.co.in किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवड राप्त करू शकतील

रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया ३८व्या एजीएम सूचनेच्या नोटसमध्ये देण्यात आला आहे. ज्या सभासदान व्हीसीद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी मदतीची आवश्यकता भासत असेल त्यानी **श्रीमती सोनी सिंग,** सहाय्यव व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा दूर.क्र.०२२-२४९९४५४५ द्वारे संपर्क करावा ई-व्होटींग संबंधीत काही विचारणा असल्यास, सभासदानी एनएसडील ई-व्होटींग संकेतस्थळ https:/ www.evoting.nsdl.com मध्ये उपलब्ध असलेल्या सभासदांसाठी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यु) गणि सभासदांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्यूअल पहावे किंवा एनएसडीएलच्या टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० किंवा १८००-२२४-४३० वर संपर्क करा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा **श्रीमती दिपाली धुरी** यांना support@purvashare.com वर विनंती पाठवा.

ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सूचनेमध्ये नमूद रावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासवर्ड प्रापणकरित **ा**नुसरण करण्याची प्रक्रिया:

- १) भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्रार्च स्कॅन्ड प्रत (पढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखो आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात <u>banasfin@gmail.com</u>/ आरटीएचा ईमेल आयडी अर्थात support@purvashare.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.
- २) डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खाल्याचा तपशील (सीडीएसएल-१६ अंर्क लाभधारक आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी) नाव क्लाइळर मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात <u>banasfin@gmail.com</u>/आरटीएचा ईमेल आयडी अर्थात support@purvashare.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.
- सभासदानी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी पर्यायीस्वरूपात मृद्दा क्र.(१) आणि (२) मध्ये नमूद तपशील, जसे प्रकरण असेल त्यानुसार प्रस्तुत करून evoting@nsdl.co.in वर विनंती इमेल करावी. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया :

कंपनीच्या एजीएमसाठी त्यांच्या ई–व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयल्सचा उपयोग करून आणि इव्हन सिलेक्ट करून <u>https:/</u> /www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल ई-व्होटींग प्रणलीद्वारे व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभासद एजीएमल उपस्थित राहू शकतील. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूच

कृपया सभासदानी एजीएमची सूचनेमध्ये नमूद सर्व नोटस आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीचे तपशील, निदेशन रिमोट ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचावी.

बनास फायनान्स लिमिटेडकरीत सही/-जी.के. अगरवात

संचालव

दिनांक: ०८.०९.२०२१

डीआयएन:००२९०९५९

सही/- (प्राधिकृत अधिकारी) पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित

စြဲ **၉၈၆** Housing

दिनांक: ०९.०९.२०२१, ठिकाण: कोल्हापूर

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१. शाखा कार्यालय: ४०१/४०२, ४था मजला, मातोश्री प्लाझा, विनस कॉर्नर,

आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना माम्ही, **पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड** (यापुढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफे ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ चे प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) आमच्या लुधियाना शाखा कार्यालयात मागणी सूचना वितरीत केली आहे. सदर मागणी सूचना खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांना आमचे प्राधिकृत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती, ज्यांचे खाते मुदल रक्कम/हफ्ते/व्याः नरणा न केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक/नॅशनल हौसिंग बँकेच्या मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. मुद्दल रक्कम/हफ्ते/च्याज इत्यादी

भरणा न केल्याने तुमच्याकडून करण्यात आलेल्या कसुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकबाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे. कारणास्तव आम्हाला विश्वास आहे की. तम्ही मागणी सचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सदर मागणी सूचनेचे प्रकाशन करणे गवश्यक आहे. तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्कम तसेच सेपुर्ण व्याज व शुल्क पीएनबीएचएएफएलकडे जमा करावी, अन्यथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर कायद्याच्या कलम

१३(४) तरतुदीअन्वये **पीएनबीएचएएफएल**कडून कारवाई केली जाईल. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) च्य तरतुदीअन्वये तुमचे लक्ष वेघण्यात येत आहे की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्य विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. कृपया नांद असावी की सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ल भालेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास तुम्हाला तद्नंतर प्रतिभूत मालेमता सोडविण्याचा अधिकार असणार नाही.

यापुढे तुम्हाला उपरोक्त प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये रोखण्यात येत आहे. कर्जदार/सह-कर्जदाराचे मागणी सूचनेची मागणी सचना तारखेला क्रमांक नाव व पत्ता थकबाकी रक्कम दिनांक ०५.०८.२०२१ रोजी देय एचओयु/केओपी/ दिनेश माम्बु वरक, निर्मला दिनेश वरक, खोली क्र.४६, आर.सी. 04.0८.२0२१ 0३१८/५०७४९५ मार्ग, चेंबूर, डेमंडबार, गणेश नगर, चेंबूर कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र-रु.२०७६६४७.०६ (रुपये वीस लाख शहात्तर हजार सहाशे सत्तेचाळीस आणि पैसे सहा फक्त) **जामिनदाराचे नाव व पत्ता – एनए – तारण मालमत्ता:** बी–३०१, २रा मजला, बी विंग, अमेय हायलाईफ, आर.एस. क्र.१२५/१, ए वॉर्ड, क्रांतीवीर नाना पाटील गर, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत-४१६४१६.

स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड

(सीआयएन:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२) नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. ए३५७, रोड क्र. २६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र.

सुचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३८ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ९ डिसेंबर, २०२० नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय २७व्या एजीएम सूचनेत नमुद . विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

रमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार २७व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि. कडे नोंद आहेत त्यांना पाठविले जार्रल दिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे र्र-मेल व मोबार्रल कमांक संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे आरटीएकडे support@purvashare.com वर ई-मेल व मोबाईल क्रमांक सादर करावा. २७व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सविधा (रिमोर्ट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सविधा दिलेली आहे. एजीएमध्ये सहभागी होण्याची व रिमोट ई–वोटिंग/ई-वोटिंगची प्रक्रिया २७व्या एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित प्रदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल २७वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.scandent.in, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या आरटीएच्या <u>http://www.purvashare.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. उपरोक्त माहिती कंपनीच्या सदस्यांच्या लाभ व माहितीकरिता प्रकाशित करण्यात येत आहे आणि ते एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेडकरिता

सही/-

दिनांक : ०७.०९.२०२१ ठिकाण: ठाणे

शितल मसळे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

इंडियानिवेश लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः १७०३, १७वा मजला, लोधा सुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई

४०००१३. **सीआयएन:** एल९९५००एमएच१९३१पीएलसी००१४९३, **दूर.क**.: ६२४०६२४०, फॅक्स: ६२४०६२४१, ई–मेल:indianivesh@indianivesh.in, वेबसाईंट:www.indianivesh.in ोथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनींची ९०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ३०** सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१२.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः १७०३, १७वा मजला, लोधा पुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३ येथे ८ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या

जीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे.

नदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपर्न व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिं ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे ई-वोटिंग सेवेमार्फत (एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) विमर्श करण्यासाठी विद्युत मतदानाची सुविधा दिलेली आहे.

टपाल मतदान प्रक्रिया व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया आणि सभेत संचालित केले जाणारे मतदान योग्य व गरदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीचे संचालक मंडळाने **मे.भावना एन.पंड्या ॲण्ड कंपनी,** सनदी लेखापाल (सदस्यत्व क्र.३७२२५) श्रीमती भावना पंड्या यांची नियुक्ती केली आहे. ई–वोटिंगकरिता सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आले आहेत. सदस्यांनी कृपया खालील बाबींची नोंद

- रिमोट ई-वोटिंग सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंग होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल आणि सदस्यांना सदर तारीख व वेळेनंतर मत देण्याची मान्यत
- निश्चित तारीख २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या पूर्णपणे भरणा केलेल्या समभाग भांडवलाच्या त्यांच्या हिस्स्याच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील (रिमोट ई–वोटिंग किंवा बॅलेट पेपरने मतदानासाठी). मतदानाची सुविधा, विद्युत मतदान प्रणाली किंवा पोलिंग पेपरने मतदान समेत उपलब्ध असेल आणि समेत उपस्थित राहणाऱ्या ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना समेत मतदानाचा अधिकार असेल. निश्चित तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तिंची नावे नोंद आहेत त्यांनाच रिमोट ई-वोटिंगने तसेच मतदानपत्रिकेने एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल.
- कोणा व्यक्तिने एजीएमच्या सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवन कंपनीचा सदस्य झाला असेत आणि निश्चित तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर किंवा सीडीएसएलच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधून लॉगइन आयडी व पासवर्ड
- सभेत उपस्थित राहणाऱ्या ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना सभेत मतदानाचा अधिकार नसेल.

वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच ९०वी एजीएमची सूचना, उपस्थिती पावती व प्रॉक्सी नमना कंपनीच्या www.indianivesh.in वेबसाईटवरून डाउनलीड करता येईल आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध असेल. रिमोट ई–वोटिंग व पोलिंग पेपरचा निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केला जाईल. घोषित

झालेला निकला तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.indianivesh.in वेबसाईटवर व नएसडीएलच्या वेबसाईटवर अध्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत व्यक्तीद्वारे निकाल घोषणेनंतर त्वरीत प्रसिध्द केला जाईल. तसेच बीएसई लिमिटेड, मुंबईकडे कळविला जाईल. रेमोट ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

एनएसडीएल) च्या evoting@nsdl.co.in ई-मेलवर कळवावे किंवा सीडीएसएलच्या टोल फ्री _{5.9}८००-२२२-९९० वर कळवावे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारा

मभेनिमित्त शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. मंडळाच्या आदेशान्वये

इंडियानिवेश लिमिटेडकरिता राजेश नुवाल व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००००९६६०

मुंबई, दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१

कार्या फॅसिलीटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड CIN:L93090MH2009PLC190063

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.११५, १ला मजला, इन्स्पायर हब, अदानी वेस्टर्न हाईटस्, जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५८, भारत वेबसाईटः www.kaarya.co.in, ई-मेलः info@kaarya.co.in १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व

ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कार्या फॅसिलीटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड (कंपनी) च्य सदस्यांची १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.११५ १ला मजला, इन्स्पायर हब, अदानी वेस्टर्न हाईटस्, जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र– ४०००५८. भारत येथे होणार आहे.

कंपनीचे वार्षिक अहवाल २०२०-२१ तसेच सूचना व १२व्या एजीएमचे स्पष्टीकरण अहवाल कंपनीच्या www.kaarva.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेंस (इंडिया) लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

रिमोट ई-वोटिंग: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन a प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० वेळोवेळी संधारितप्रमाणे आणि सर्वसाधारण सभेवरील भारतीय कंपनी सचिव संस्थादारे वितरीत सचिवप्रमाण-२ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या विषयासंदर्भात एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान मतदानाची मुविधा सदस्यांना उपलब्ध केलेली आहे आणि या उद्देशाकरिता कंपनीने विद्युत स्वरुपाने मतदानाच्या नुविधेसाठी एनएसडीएलची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

अ. रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध असेल: रिमोट ई-वोटिंग प्रारंभ सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) रिमोट ई-बोटिंग समाप्ती बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) रिमोट ई-वोटिंग पद्धत एनएसडीएलद्वारे बंद केली जाईल आणि सदस्यास सदर तारीख व वेळेनंतर

विद्युत स्वरुपाने मत देण्याची मान्यता असणार नाही. अ. गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (नोंद दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्य -त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. सभे दरम्यान रिमोट ई-

- वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ईः वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभे दरम्यान त्यांचे अधिकार बजावता येतील. नोंव तारखेला सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएमपुर्वी/दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल.
- जर कोणा व्यक्तीने एजीएम विद्युत स्वरुपात एजीएम सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांकला कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झालेला असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा info@kaarya.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीकरिता घ्यावी.
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावावर त्यांचे मत दिले आहे ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात एजीएममध्ये मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही.
- ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी गुरुवार. २३ सप्टेंबर. २०२१ रोजी सायं.५.००वा. पूर्वी एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंद करावेत आणि रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावे.
- . info@kaarya.co.in वर ई-मेल करावे
- डीपी आयडी व क्लायंट आयडी/वास्तविक फोलिओ क्र व पॅन तपशील द्यावे. अशा वेळी जर पॅन तपशील उपलब्ध नसल्यास वास्तविक फोलिओ क्र. नोंद करावे. सदस्याने भागप्रमाणपत्राचे क्रमांक नमन करावे.

क. तुमचा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमुद करावा

स्वसाक्षांकीत प्रत अपलोड करावी जर पॅन तपशील सेबीद्वारे विहित आवश्यकतेनुसार नसल्यास अपलोड करावे. स्थायी नोंदणीकरिता त्यांचे डिमॅट स्वरुपात भागधारणा असर्णाऱ्या सदस्यांर्न ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे ई–मेल अद्यायावत करावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारण असणाऱ्या सदस्यांनी निबंधकांकडे नोंद करावे. येथे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम ९१ नसार १२व्या एजीएमनिमित्त शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात

कार्या फॅसिलीटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड

व्यवस्थापकीय संचालक

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

INDUCTO STEELS LTD CIN NO. L27100MH1988PLC194523

कॉर्पोरेट कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स ६, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुर.:०२२-२२०४३२११, फॅक्स:२२०४३२१५, वेबसाइट:www.hariyanagroup.com, ई-मेल:secretarial.inducto@gmail.com ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified

३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

. कंपनीच्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२९ रोजी स.१०.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य ढृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे सभेच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता घेण्यात येणार आहे.

कोविड–१९ महामारी आणि दि.०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे २०२० व १३ जानेवारी २०२१ रोजीची एमसीएद्धारे जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ (एमसीए परिपत्रके) सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HOCFD/ CMD1/CIR/2020/79 दि. १२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र. SEBI/HOCFD/CMD2/CIR/2021/ 11 दि. १५ जानेवारी, २०२१ कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेबी रेग्युलेशन २०१५ यांच्या अधीन राहून . कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधरण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार आहे. व्यवहारांविषयी चर्चा करण्यासाठी सभेमध्ये कोणाही सदस्याची भौतिक उपस्थिती

कंपनी/डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ चा अहवाल ई–मेल द्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे . bपनीचे संकेतस्थळ <u>www.hariyanagroup.com</u> आणि बीएसई लिमि टे ड चे संकेतस्थळ <u>wwww.bseindia.com</u> व एनएसडीएलच्या <u>www.nsdl.co.in</u> वेबसाईटवर येथे उपलब्ध आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार कोणाही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ चे नियम २० सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभे च्या . दरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी विचा दरम्यान) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेंड (एनएसडीएल) तर्फे पुरवण्यात

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल ... आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता संपेल. या कालावधीमध्ये गुरुवार २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या भौतिक किंवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकांना ई–मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्या दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्या सभा स दांनी दूरस्थ ई–मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभैत सहभागी होऊ शकतील पण, पुन्हा ई–मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा <u>evoting@nsdl.co.in</u> या र्लिकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-मतदान तसेच, व्हिसी/ओएव्हिएमद्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभेची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेली आहे.

सूचनापक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि.२३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाव धारकांना लॉगीन आणि पासवर्ड <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल करून मिळवता येईल. ज्या व्यक्तींनी आधीच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू शकतील.

ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिक्टेंटली आस्कड क्रेशन, एनएसडीएलच्या संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाहू शकतात किंवा टोल फ्री क्र.१८००–१०२०–९९० व १८००–२२४–४३० वर संपर्क करावा िंकवा श्री. सागर घोसाळकर यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल करू शकतात

कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफर बुक बुधवार, २२ सप्टेंबर २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभे च्या कारणासाठी बंद राहतील.

इंडक्टो स्टील्स लिमिटेडकरिता सही/-राजीव शांतीसरूप रेणीवाल व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०००३४२६४)

इनटेलीव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड CIN:L67190MH2011PLC214318

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०७.०९.२०२१

नोंदणीकृत कार्यालय: ११०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. दूरध्वनी:०२२-२४३९१९३३ फॅक्स:०२२-२४०३१६९१, संकेतस्थळ:www.intellivatecapitaladvisors.in ई-मेल:secretarial@intellivatecapital.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या १०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **इनटेलीव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी द.३.३०वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल २०२०, दि.५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) सहवाचिता आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांनसार ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी आणि डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ८ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपाने वार्षिक अहवाल २०२०–२१ सह एजीएम सूचना पाठविली आहे.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासोबत उपरोक्त नमूद सूचना, कंपनीच्य www.intellivatecapitaladvisors.in वरस्ध्दा उपलब्ध आहेत. एजीएम आयोजनाची सूचना सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या संकेतस्थळ www.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वरसुध्दा

कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत एजीएम दरम्यान तसेच पुर्वी सदर सूचनेत नमुद प्रकरणात त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे आणि याकरिता कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे.

ई-व्होटींग संबंधित तपशिल खाली देण्यात आला आहे.

अ. खालील कालावधी दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध असेल.

मतदानासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ कट-ऑफ तारीख ई-व्होटींग कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. ई-व्होटींग कालावधी समाप्ती सीडीएसएलद्वारे बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-व्होटींग अकार्यक्षम करण्यात येईल आणि सदर तारीखा व वेळेच्या पुढे सभासदांना मतदानाची परवानगी नसेल.

- ज्या व्यक्तींची नाव कट-ऑफ तारीख गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षीत रजिस्टर ऑफ मेंबर्स किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदीत आहेत, ते ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये मतपत्रीका सुविधेद्वारे त्यांचे मतदान करण्यास अधिकारपात्र आहेत. ई-वोटिंग सर्विधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने मत न देणाऱ्या सदस्यांना सभे दरम्यान रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.
- कोणतीही व्यक्ती, जी नोटीसची पाठवणी पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सभासद झाली असेल आणि कट-ऑफ तारखेला भागधारक असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे लॉगइनआयडी आणि पासवर्डकरिता विनंती करू शकते.

ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सूचनेमध्ये नमूद ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासवर्ड प्रापणकरिता अनुसरण करण्याची प्रक्रिया:

- १) भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखो आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात secretarial@intellivatecapital.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.
- ?) डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभधारक आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लाइळट मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात secretarial@intellivatecapital.com वर ईमेलद्वारे प्रस्तृत करावेत.

र्जीएममध्ये सहभागी होण्यास व सीडीएसएलच्या ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावे किंवा ०२२-२३०५८७३८ व ०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये इनटेलीव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेडकरिता

विपुल मोदी संचालक

स्थळ : मुंबई डीआयएन:००७९६१८१६

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०८ सप्टेंबर, २०२१

PUBLIC NOTICE

Mrs. Mrudula Surendra Sheth, a member of the E-2 HIGHWAY PARK Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101, and holding Flat No.114-C, in the building of the society, died on 24/01/2017 without making any nomination. **Mr. Mukul Surendra Sheth** has made an application fo transfer of the shares of the deceased member to his name

Mr. Mukul Surendra Sheth has represented that he has lost the following original title documents pertaining to the said Flat and that he has applied to the Society for issue of a

- duplicate share certificate in place of the lost share certificate:-a) Agreement for Sale dated 9th July, 1991, between M/s Doshi & Delvadia Associates, and Mr. Ajit M. Raval and Ms. Kiran Bala;
- b) Agreement for Sale dated 30th August, 1993, between Mr. Ajit M. Raval and Ms Kiran Bala in favour of Mr. Dharmasukh Laxmidas Chothani and Ms. Lata
- Deed of Exchange dated 31/05/2002 between Mrs. Mrudula Surendra Sheth and Mr. Dharmasukh Laxmidas Chothani and Ms. Lata Dharmasukh Chothani;
- d) Share Certificate No. 069, Distinctive Nos. from 0341 to 0345 pertaining to Flat

The Society hereby invites claims or objections from the heir/s or othe claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support o such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribe above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye aws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be deal with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of E-2 HIGHWAY PARK CHS Ltd. Date : 09.09.2021 Place : Mumbai Hon. Secretary

RELIANCE

Reliance Asset Reconstruction Company Ltd Corporate Office: Reliance Centre, 6th Floor, North Wing, Off. Western Express Highway, Santacruz (East), Mumbai- 400055

DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002 he below mentioned horrowers availed various credit facilities from Kalvan Janata Sahaka

The below mentioned borrowers availed various credit facilities from Kalyan Janata Sahakari Bank Ltd. As borrowers have failed to maintain the financial discipline, the loan account has been classified as Non-performing assets (NPA) by FIs on dated 30.11.2016 in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India. Kalyan Janata Sahakari Bank Ltd. vide Assignment Agreement dated 27.07.2018 assigned the financial assets of following borrowers along with all its right, title and interest together with all underlying security interests in favour of Reliance Asset Reconstruction Company Limited as a Trustee of RARC 051 (KJSB SME) Trust. Pursuant to said assignment the undersigned authorised officer in exercise of powers conferred u/s 13(2) of the said Act r/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had sent the demand notices dated as mentioned in column no 3 through Speed post/RPAD, thereby calling upon the borrowers to repay the entire dues as mentioned in said notices with further interest thereon within a period of 60 days from the date of Notice. However, as some of the packets containing demand notices returned unserved with postal remark "Left", the same is hereby served upon the borrowers by way of alternative mode of service. served upon the borrowers by way of alternative mode of service.

or	Name of Borrower/ Guarantors/	Date of Notice	Total outstanding	Total Dues as
No	Mortgagors etc.		(in Rs)	on
34	1. Mr. Harshad Kantilal Pawar 2. Mrs. Deepali Harshad Pawar 3. Mrs. Devkabai Kantilal Pawar 4. Mr. Jaideep Kantilal Pawar 5. Mr. Bhagyodaya Waman Pathak 5. Mr. Hitendra Dinanath Pardeshi	09-June-2021	Rs. 24,61,221/-	09-June-2021

Secured Property Address: 1, All that piece and parcel of the property bearing Flat No. 202, 2nd Floor, B'Wing, Adm. 445 Sq. ft. (carpet) in Sai ram Vatika, Off Birla College Road, Beturkar Pada Road, Near Khadakpada Circle, Kalyan (W) on land bearing survey no. 48 & 57, Hissa No. 2

owned by Mr. Jaydeep Kantilal Pawar and Mrs. Devkabai Kantilal Pawar. 2. All that piece and parcel of the property bearing Flat No. 203, 2nd Floor, B' Wing, Adm. 421 Sq. t. (carpet) in Sai ram Vatika, Off Birla College Road, Beturkar Pada Road, Near Khadakpada Circle, Kalyan (W) on land bearing survey no. 48 & 57, Hissa No. 2 owned by Mr. Harshad Kantilal Pawar and Mrs. Devkabai Kantilal Pawar.

n case of failure to repay the aforesaid dues within a period of 60 (sixty) days, the undersigned shall be constrained to enforce the above secured assets under the provisions of SAF

Please note that as per Section 13 (13) of the said Act, you are restrained from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and punishable under SARFAESIAct.

Place: Mumbai

Sd/-**Authorized Officer** Date: 07.09.2021

SCANDENT IMAGING LIMITED

(CIN: L93000MH1994PLC080842) Regd. Off: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra

NOTICE

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the members o the Company is scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 3.00 P.M through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physica presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the . Companies Act, 2013, MCA circular dated 5th May 2020 read with circulars dated 8th Apri 2020 and 13th April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circula dated 12th May 2020 General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 for evotin facility, to transact the business as set out in the Notice convening the 27th AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 27th AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, shortly in compliance with the applicable laws. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile number with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA at support@purvashare.com.

cast their vote on all resolutions set out in the Notice of the 27th AGM, Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('evoting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 27th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 27° AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will also be made available on the Company's website at www.scandent.in and website of the stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Purva at

This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEB

> BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS For Scandent Imaging Limited

Place : Thane Date : September 7, 2021 Company Secretary & Compliance Officer



http://www.purvashare.com/

ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED

CIN NO: 174140MH2007PLC173660 Regd. Off: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra

NOTICE

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held Thursday, 30th September, 2021 at 12:30 P.M. through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act. 2013. MCA circular dated 5th May 2020 read with circulars dated 8th Apri 202013th April 2020 and 13th January 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated 12th May 2020 and 9th December, 2020, to transact the business as set

out in the Notice convening the 14th AGM. In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 14th AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/KFir Technologies Private Limited (KFintech) (formerly Karvy Fintech Private Limited) the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, shortly in compliance with the applicable laws. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA at

einward.ris@kfintech.com. The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 14th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 14th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 14th AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will also be made

available on the Company's website at https://www.onelifecapital.in and website of the stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin at www.kfintech.com. This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the

Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEB

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS For Onelife Capital Advisors Limited

Place: Thane Aditi Mahamunkar Date : September 7, 2021 Company Secretary & Compliance Officer Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of ZIM LABORATORIES LTD having its Registered Office at 'Sadoday Gyan', Opp. NADT Nelson Square, Nagpur 440013

Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Distinctive Number/s	No.of Shares	
1	MOHINI CHORDIA	000532	11248	616511-616610	100	
	H PRAKASHCHAND CHORDIA					
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred						

Any Person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such clain with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247
Park, C- 101, 1st Floor, L.B.S Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15

days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place: CHENNAI

FORM 'Z' (See Sub-Rule [11(d-1)] of Rule 107) Possession Notice For Immovable Property

MOHINI CHORDIA.

Whereas, the undersigned being the Mr. Adinath S. Borate Special Recovery officer, of he Dnyandeep Co-operative Credit Soc.Ltd. Mumbai, Chunabhatt Branch under the Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 1961, Sec-156, Rule-107 issued a emand notice dated 12/09/2018 calling upon the judgment debtor Smt. Jaywant amchandra Keni (Loanee) & Mr. Raniesh Ramchandra Keni (Co-Loanee) to repay he amount mentioned in the Demand Notice issued by this office, Rs.29,44,338/ (Rs.Twnty Nine Forty Four Thousand Three Hundred Thirty Eight Only) with date of receipt the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the ndersigned has issued a notice for attachment dated 23/01/2019 and attached the property described herein below

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 [11(d-1)] of the Maharashtra Co- operative Societies Rules.

The judgment debtor in particular and the public in general is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken p 107 [11 D (D-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.

The judgment debtor in particular and the public in general (Specially Pachpakhadi Thane) is hereby cautioned not to deal with the property and dealings with the propert vill be subject to the charges of the Dnyandeep Co-op. Credit Soc. Ltd. Mumba an amount Rs.20,92,710/- (Rs.Twenty Lakh Ninety Two Thousand Seven Hundred Ten Only) and interest thereon

Description of the Immovable Property All that part and parcel of the property consisting of:-Banglo No.15, Shivraj Nagar Co. Op. Hsg. Society, Near T. M. C. Head Office, Nitin Company, Pachpakhadi, Thane Dist - Thane - 400 601

(Area of Carpet 550 Sq.Ft.)

Adinath S. Borate Date: 24/08/2021 Special Recovery Officer (Maharashtra Co-op. Socieities Act, 960 Section 156 & Rules 1960, Rule 107)

Bank of Banda Big Splash Hotel, Chendre, Alibag, Tel: 02141-226677
Email: alibag@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE

(For Immovable Property) [See rule 8(1)] Whereas.

The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with \emph{Rule} 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 31.05.2021 calling upon the borrower Mr. Prashant Ashok Kamble, Mrs. Sonam Ashok Kamble and Mrs. Anjana Ashok Kamble to repay the amount mentioned in the notice being Rs. 2231199/- (Rupees Twenty Two Lakhs Thirty One Thousand One Hundred and Ninety Nine Only) as on 31.03.2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 3rd day of September of the year 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 2231199/- (Rupees Twenty Two Lakhs Thirty One Thousand One Hundred and Ninety Nine Only) as on 31.03.2021 and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property: All that part and parcel of the property consisting of residential property Flat No. A-201

Second Floor, Gargvarad Sahakari Gruh Sansta Maryadit, Ramnath, Alibag Nagarparishad, City Survey No. 1064, 1065 K, 1065 A/B (Survey No. 113 Hissa No. 1 and 2), Survey No. 113, Alibag, Raigad Pin Code - 402201, Maharashtra **Boundaries:** East: Boundary of revenue village Alibag and Chendhre West: Village Road (Varsoli)

South: CTS No. 1066B, 1066A, 1066/1 North: Grampanchayat Land Sd/-Date: 03 00 2021 **Authorized Officer**

Place: Alibag Bank of Baroda

PHOTOQUIP INDIA LIMITED

CIN: L74940MH1992PLC067864 Regd. Off: 10/116, Salt Pan Division, LLYODS Compound, Antop Hill, Vidhvalankar College Road, Wadala (E), Mumbai – 400037. website: http://www.photoguip.com

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the Twenty Nineth (29th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Photoquip India Limited ('the Company' ill be held on Thursday, September 30, 2021, at 09.30 a.m. (IST) at Society Office, 4th Floor, Royal Industrial Estate Co. Op. Society, Naigaon Cross Road, Wadala Mumbai - 400031 to transact the business as set out in the Notice of the AGM. The Annual Report 2020-21 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 29th AGM is available on the website of the Company at www.photoquip.com and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of Nationa Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

Remote e-Votina:

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS 2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- The remote e-voting period will commence on September 27, 2021 at 9.00 A.M. IST and will end on September 29, 2021 at 5.00 P.M. IST. During this period, members can select EVEN - 118300 to cast their vote electronically The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.
- Members who do not have the User ID and Password for e-voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote e-voting instructions mentioned in the Notice. Further Members can also use the OTP based login for logging into the e-voting system of NSDL.
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, September 23, 2021 (Cut-Off Date). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting. who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded i the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before during the AGM.
- Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 and the Rules made there under that the Register of Members and Share Transfe Books of the Company will remain closed from Friday, September 24, 2021 to Thursday September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of the 29th AGM.

For Photoquip India Limited Place: Mumbai Vishal Khopkar Date: 7th September, 2021 Company Secretary

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

CIN: L24200MH1937PLC002700

Regd. Office: Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 Tel. No.: (022) 6709 5050, FAX. No.: (022) 2570 5088

Website: www.colgatepalmolive.co.in, e-mail ID: investors grievance@colpal.com

NOTICE

Notice is hereby given that the following share certificates issued by Colgate-Palmolive (India) Limited have been reported lost / misplaced / stolen, and the concerned registered holders / legal heirs have applied to the Company for issue of duplicate share certificates

SR.	REGD.	NAME (S) OF THE REGISTERED HOLDER(S)	NO. 0F	NO. OF DISTINCTIVE NOS.		CERT. NO.
NO.	FOLIO	NAME (3) OF THE REGISTERED HOLDER(3)	SHARES	FROM	TO	CERT. NO.
1	H00981	Hemantkumar Chimanlal Mehta	20	100843054	100843063	2011759
		(Deceased)		137061915	137061924	2054329
		Pankajkumar Chimanlal Mehta				
2	U03870	Uday Shanker Dayal	25	3917196	3917220	2043281
3	H00997	Hemendra Talesara	1410	137061925	137063334	2054330
٩ny	person/	(s) who has / have any claim in r	espect	of the afore	said certifica	te (s) should

odge such claim (s) with the Company's Registered Office at Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 or with the Registrars 8 hare Transfer Agents of the Company at Link Intime India Pvt. Limited, C-101, 247 Park L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083 within 7 days from the date of publication of this notice. Please note that after completion of the aforesaid stipulated period, any person dealing with the original Share Certificates, shall be doing so at his risk as to costs and consequences and the Company will not be responsible for the same, in any way.

For **COLGATE-PALMOLIVE** (INDIA) LIMITED

K. RANDHIR SINGH Mumbai : 09th September, 2021 **Company Secretary & Compliance Officer**

FORM 'Z' (See Sub-Rule [11(d-1)] of Rule 107) Possession Notice For Immovable Property

Whereas, the undersigned being the Mr. Adinath S. Borate Special Recovery officer, of the Dnyandeep Co-operative Credit Soc.Ltd. Mumbai, Chunabhatt Branch under the Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 1961, Sec-156, Rule-107 issued a emand notice dated 17/03/2019 calling upon the judgment debtor Mr. Yogesh Atmaram Gadkari (Loanee) & Mr. Atmaram Arjun Gadkari (Co-Loanee) to repay the amount mentioned in the Demand Notice issued by this office, Rs.4,56,109/- (Rs.Four Lakh Fifty Six Thousand One Hundred Nine Only) with date of receipt the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 06/01/2021 and attached the property described herein

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the nt debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 [11(d-1)] of the Maharashtra Co- operative Societies Rules.

The judgment debtor in particular and the public in general is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken po 107 [11 D D-1] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.

The judgment debtor in particular and the public in general (Specially Chunabhatti Mumbai) is hereby cautioned not to deal with the property and dealings with the property will be subject to the charges of the Dnyandeep Co-op. Credit Soc. Ltd. Mumbai. for an amount Rs.5,92,047/- (Rs.Five Lakh Ninety Two Thousand Forty Seven Only) and

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of :-Room No. B/6 Arvind Bhagwan Kudtarkar Chawl, Tadipitta, Hill Road Sion Chunabhatti (E), Mumbai - 400 022. (Area of Carpet 117 Sq.Ft.)

Adinath S. Borate Date: 24/08/2021 Special Recovery Officer, Place : Mumbai (Maharashtra Co-op. Socieities Act, 960 Section 156 & Rules 1960, Rule 107)



TILAKNAGAR INDUSTRIES LTD. (TI) CIN: L15420PN1933PLC133303

Regd Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720 Corp Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai- 400 020 Website: www.tilind.com, Phone: +91 22 22831716/18, Fax: +91 22 22046904

NOTICE OF THE 86^{1H} ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE Annual General Meeting:

- Notice is hereby given that 86° Annual General Meeting (AGM) of the Members of Tilaknagar Industries Ltd. will be held on Thursday, September 30, 2021 at 10.30 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) as set out in the Notice of the AGM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the SEBI LODB, Regulations) read with General Circular numbers 14/2020, 17/2020 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars' and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (Collectively referred to as SEBI Circulars), without the presence of the Members at the common venue.
- In compliance with above mentioned MCA Circulars, and the SERI Circulars, the Company has sen the Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 on Wednesday September 8, 2021, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent or Depositories. The requirement of sending physical coopie of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.
- The Annual Report 2020-21 of the Company inter-alia containing the Notice and the Explanators Statement of the AGM is available on the website of the Company at www.tilind.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com

Book Closure:

n terms of the provisions of Section 91 of the Act and Rules framed thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, Septe 23, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM of

Remote e-Votina:

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and sub-clause (1) & (2) of Regulation 44 of the SEBI LODR, Regulations, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has engaged the services of CDSL for facilitating voting through electronic means.

The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than venu of the AGM ('remote e-voting'). The remote e-voting period will commence on Monday, September 27, 2021 (10.00 am) and will end on Wednesday, September 29, 2021 (5.00 pm). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in Dematerialized form, as on Thursday, September 23, 2021 ("Cut-Off Date"), may cast their vote by remote e-Voting. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are

The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e -Voting From 10.00 a.m. on Monday, September 27, 2021

Upto 5.00 p.m. on Wednesday, September 29, 202 The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter

- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, September 23, 2021 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before or during the AGM;
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the email/dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or may contact on toll free number 1800-225533, as provided by CDSL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of

Registration of e-mail addresses:

- The Members of the Company holding shares in physical/demat form and who have not registered. updated their e-mail addresses with the Company / Registrar & Transfer Agents (the Registrar) / Depository Participants (the DPs) are requested to send the following documents/information via e-mail to investor@tilind.com or info@bigshareonline.com in order to register/update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM.
- Name registered in the records of the Company
- E-mail id and Mobile numbe

Date: September 8, 2021

Place: Mumbai

held in Demat Form) scanned copy of the share certificate front and back (For Shares held in Physical Form)

DPID- Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated Account Statement (For Shares

- self-attested scanned copy PAN and Aadhar In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section of
- rite an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi (022-23058542/43) The Members may also approach the Company at investor@tilind.com for any grievances pertaining to e-voting process. The Results declared alongwith the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.tilind.com and on the website of CDSL immediately after the declaration of result

by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be uploaded or the websites of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com By Order of the Board of Directors

> Shekhar R Singh Company Secretary

Navi Mumbai Municipal Corporation

Zone-2 Department					
Sr. No.	RE Tender Notice No. NMMC/EE(Ghansoli)/71/ Name of Work	Estimated Cost (Rs.)			
1	Beautification at open plot along road towards Sector-23 in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	4,12,544/-			
2	Repairing & Painting to Samratnagar Anganwadi & School Building in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	3,79,206/-			
3	Beautification by fixing Sculpture at Palmbeach Treebelt, Sector-4 in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	4,14,000/-			
4	Disposal of Debris & Beautification Works in Annabhau Sathe Ground in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	3,25,126/-			
5	Providing & Applying 3D/Digital Painting at Nalla Surrounding Area, Ghansoli Gaon in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	4,09,979/-			
6	Beautification at Ghansoli Gaon Underpass Area in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	4,12,145/-			
7	Disposal of Debris along road from Birsamunda Udyan to Hotel Vista , MIDC Area in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	4,47,848/-			
8	Beautification near Vista Hotel Area, MIDC in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	3,19,377/-			
9	Beautification at Saibabanagar Toilet Area, MIDC in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	3,05,673/-			
10	Performing of Civil Works for fountain at Gagangiri Maharaj Udyan, Gautamnagar in Ghansoli Ward Under Swachh Bharat Abhiyan	3,92,853/-			

Tender booklets will be available on e-tendering computer system at https://organizations.maharashtra.nextprocure.in and at www.nmmc.gov.in website of NMMC on dt.09/09/2021 tender is to submitted online https://organizations.maharashtra.nextprocure.inFor any technical

difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website. The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation.

Sign/-Executive Engineer (Ghansoli) Navi Mumbai Municipal Corporation NMMC/PR Ad no.747/2021

A2Z INFRA ENGINEERING LIMITED

CIN- L74999HR2002PLC034805 Regd. Off.: O-116, First Floor, Shopping Mall, Arjun Marg, DLF City, Phase 1, Gurugram-122002, Haryana

Corporate Office: Plot No. B-38, Sector 32, Institutional Area, Gurugram-122001, Haryana E-mail: investor.relations@a2zemail.com, Website: www.a2zgroup.co.in
Tel.: 0124-4517600, Fax: 0124-4380014

NOTICE OF 20TH ANNUAL GENERAL MEETING (AGM). E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting ("AGM") of the members of A2Z infra Engineering Limited (the "Company") is scheduled to be held on Thursday, the 30th day of September, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio - Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice convening the AGM, in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively, and clarification circular No. 02/2021 dated January 13, 2021, issued by Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/75 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, issued by the Securities and Exchange Board of India and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Company has sent Annual Report for the FY 2020-21 along with the said Notice on September 8, 2021 through electronic mode (i.e. e-mail) to those Members whose e-mail address were registered with the Depository Participant(s), the Company and the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Annual Report of the Company for the FY 2020-21 along with the Notice of the AGM and e-voting instructions is also available on the Company's website at www.a2zgroup.co.in. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of the NSDL at www.evoting.nsdl.com.

Pursuant to provision of Section 91 of the Companies Act, 2013 and the Companies Management & Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday September 24, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

n Compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements Regulations, 2015, the Company is pleased to provide its members to cast their votes using an electronic voting system ('remote e-voting') as well e-voting at AGM through e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL) in respect of all the business to be transacted in the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice under the caption "How do I vote electronically using NSDL e-Voting system". Mr. Suchitta Koley (C.P No. 714), Partner of DR Associates, Practicing Company Secretaries, New Delhi has been appointed as Scrutinizer to scrutinize the Remote e-Voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner and for conducting the scrutiny of the votes cast Other information's are as under:-

- The Cut-off date for the remote e-voting and e-voting at the AGM is Thursday September 23, 2021. The remote e-voting period commences on Monday September 27, 2021 at 9:00 a.m. and ends on Wednesday, September 29
- The Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time;
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cutoff date i.e. September 23, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or investor.relations@a2zemail.com. However if you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on www.evoting.nsdl.com.
- The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote evoting shall be able to exercise their right at the meeting through e-voting system during the AGM.
- In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members who need assistance before or during the AGM and e-voting use manual for members available on the website www.evoting.nsdl.com under the downloads section. You can also contact NSDL on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Ms. Sarita Mote. Assistant Manager, NSDI, at designated email id evoting@nsdl.co.in, who will address the grievances related to electronic voting or may be addressed to Mr. Atul Kumar Agarwal, Company Secretary or car be forwarded at email: investor.relations@a2zemail.com

he Members of the Company, who have not registered their e-mail address, car egister the same as per following procedure:

- In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name o shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to Company at investor.relations@a2zemail.com and to RTA at rta@alankit.com.
- statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) to investor.relations@a2zemail.com and to RTA at rta@alankit.com or through your respective depository participants. Alternatively shareholder/members may send a request to evoting@nsdl.co.in fo

In case shares are held in demat mode, provide DPID-CLID (16 digit DPID + CLID

or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Accoun-

procuring user id and password for e-voting by providing above mentione documents. In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by

Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility The Results on resolutions shall be declared within two working days of the conclusion of the AGM of the Company. The result declared along with the scrutinizer's report wil

be placed on the Company's website (www.a2zgroup.co.in) and on the website of

NSDL for information of the members and would also be communicated to the Stocl

Exchanges.

By Order of the Board For A2Z INFRA ENGINEERING LIMITED

Date: September 08, 2021 Company Secretary cum Compliance Officer